

शासकीय कर्मचा-यांची नियम सेवावधी पूर्वी  
सेवानिवृत्ती.

मंत्रालयीन विभागातील तसेच मंत्रालयाबाहेरील  
बृहन्मुंबईतील व राज्यातील इतर कार्यालया-  
तील चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या  
पुनर्विलोकना संबंधात पुनर्विलोकन समित्या/  
अभिवेदन समित्या स्थापन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

परिपत्रक क्रमांक एसआरसी-1093/प्र.क्र. 9/93/15,

मंत्रालय, मुंबई 400 032, दिनांक 17 जुलै 1993.

- संदर्भ:- (1) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरसी-1076/580/15, दिनांक 8 एप्रिल 1976.
- (2) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरसी-1086/31/(2)/15, दिनांक 4 मार्च 1986.
- (3) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरसी-1085/सीआर/1/15, दिनांक 9 जून 1987.

### परिपत्रक

महाराष्ट्र नागरी सेवा' (निवृत्ती वेतन) नियम 1982 च्या नियम 10(4) व नियम 65 अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम/संशयास्पद सचोटीच्या अधिका-यांना/कर्मचा-यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवानिवृत्त करण्याचे अधिकार समुचित नियुक्ती प्राधिका-यांना आहेत. कार्यक्षम व सुयोग्य अशा जेष्ठ वर्ष 3 व 4 च्या कर्मचा-यांना सार्वजनिक हितास्तव वयाच्या 58 वर्षा पर्यंत सेवेत ठेवावे आणि अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या कर्मचा-यांना शक्य तो लवकर शासकीय सेवेतून मुक्त करावे या दृष्टीने वर्ष 3 व 4 च्या कर्मचा-यांच्या वयाच्या 55 व्या वर्षी किंवा 30 वर्षांची अर्हताकारी सेवा पूर्ण होते वेळी, या पैकी जे अगोदर घडेल तेव्हा पात्रापात्रता अजमाविण्यासाठी कसोशीने पुनर्विलोकन करावे असे शासनाचे धोरण आहे. मंत्रालयीन विभागातील तसेच मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील मंत्रालयाबाहेरील बृहन्मुंबईतील व राज्यातील इतर कार्यालयातील तृतीय श्रेणी कर्मचा-यांच्या पुनर्विलोकनासाठी पुनर्विलोकन समित्या स्थापन करण्याबाबतचे तसेच त्यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्ती विरुद्ध-च्या अभिवेदनाचा विचार करण्यासाठी अभिवेदन समित्या नियुक्त करण्याबाबतचे आदेश संदर्भाधीन परिपत्रकान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत.

2. शासन सेवेतील पुनर्विलोकन करण्यायोग्य झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना वयाच्या 55 वर्षापलीकडे अशा अर्हताकारी सेवेची 30 वर्ष पूर्ण झाल्यावर, सेवेत पुढे चालू राहण्याची पात्रापात्रता अजमाविण्या संबंधात पुनर्विलोकन करून समुचित प्राधिका-यांना सल्ला देण्यासाठी पुनर्विलोकन समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी अशा मुदतपूर्व सेवानिवृत्ती विरुद्ध शासनास सादर केलेल्या अभिवेदनाचा विचार शास्त्रमु-रोटा-साप्रवि-एच-616(4,000-7-93)

(कृ.मा.प.)

करण्यासाठी अभिवेदन समित्या स्थापन करण्याचा प्रस्ताव काही काळ शासनाच्या विचाराधीन होता. शासनाने या बाबत आता असा निर्णय घेतला आहे की (1) शासन सेवेतील वर्ग 3 च्या कर्मचा-यांच्या पुनर्विलोकनासाठी समुचित प्राधिका-यांनी ज्या पुनर्विलोकन समित्या स्थापन केल्या असतील त्याच पुनर्विलोकन समित्यांमार्फत त्या त्या कार्यालयातील चतुर्थ कर्मचा-यांच्या प्रकरणांचे पुनर्विलोकन करण्यात यावे. (2) त्याचप्रमाणे शासन सेवेतील वर्ग 3 च्या कर्मचा-यांच्या मुदतपूर्व सेवानिवृत्ती विळळद्या अभिवेदनाचा विचार करण्यासाठी समुचित प्राधिका-यांनी ज्या अभिवेदन समित्या स्थापन केल्या असतील, त्याच अभिवेदन समित्या मार्फत त्या त्या कार्यालयातील चतुर्थ कर्मचा-यांची मुदतपूर्व सेवानिवृत्तीची अभिवेदने विचारात घेतली जावीहा.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार या नस्तीने

अ.न. मंडपे,

उप सचिव, संग्राह्य प्रशासन विभाग.

प्रति

राज्यपाल यांचे सचिव,

मुख्य मंत्री यांचे सचिव,

रई मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,

सर्व राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,

मुख्य सचिव/शासनाचे अपर मुख्य सचिव/प्रभान सचिव/सचिव,

मंत्रालयीन विभागांच्या नियंत्रणायातील सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख,

सर्व मंत्रालयीन विभाग,

निवड नस्ती.